

### प्रकरण पाचवे

#### बैंकेचे आर्थिक स्थैर्य

या प्रकरणामध्ये रयत सेवक सहकारी बैंकची आर्थिक परिस्थिती अभ्यासण्यात आली आहे. या संदर्भात बैंकेचे उत्पन्न, खर्च, राशीची निधी, रोखता, लाभता यांचे मूल्यमापन करून बैंकच्या एकूण आर्थिक ठगवहारांचे सिंहाक्लोकन करण्यात आले आहे.

#### ५.१ बैंकचा खर्च :

बैंकांचा खर्च प्रामुख्याने दोन विभागात विभागता येईल. एक म्हणजे ठेवींवरील व्याज आणि दुसरा म्हणजे, बैंकच्या व्यवस्थापनाचा खर्च. या दोन्हीमध्ये ठेवींवरील व्याजाचा हिस्सा मोठा असतो. तथापी बैंकेचे व्यवहार वाढत जातील तसेच व्यवस्थापनाचा खर्च केणे वाढत जातो. याकरिता एकूण खर्चातील वाटीची नोंद येणे जरूरीचे असते. त्याचप्रमाणे या वाटीमध्ये ठेवीं-वरील व्याजाचा खर्च आणि व्यवस्थापनाचा खर्च यांच्या तौलनिक वाटीत क्षाफरक पडला आहे हे समजून येणे उद्बोधक ठरते.

रयत सेवक सहकारी बैंकच्या एकूण खर्चातील बदल क्से इताले आहेत याचा तपशील तक्ता ५.१ मध्ये दिला आहे.

तंहमें : तप्तिवृत्ति कर्मचारीका व्यापार पांचों बेरोज होय।

**टीप :** रकाना ५ पर्याल व्याजारे आकडे ठेवोवर दिलेले व्याज व अन्य संस्थाकडून

विद्युत उपयोग

Millions

25

20


15

10

5

0

A = १९८८-८९, X = १९८७-८२



बैंकेचा व्यवस्थापन आणि अन्य स्वरूपाचा रुच वाढत गेला तसे एकूण सुवाची प्रमाण वाढत गेल्याचे दिसते. १९६८-६९ साली बैंकेचा एकूण रुच ५७,०४८ स्पये होता. १९९१-९२ ला तो २,०३,३७,६८७ स्पयांपर्यंत फुलाता. ही वाढ ३५६ पटीची होती. बैंकेच्या सुवाचीचा निर्देशांक त्यामुळे १९६८-६९ सालच्या १०० वर्ष १९९१-९२ मध्ये ३५,६५०.१३ या उंचीवर पोकळा. बैंकेच्या सुवाच्या प्रतिवर्षी वाढीची टक्केवारी पाहिली असता २४ वर्षांतील पाच वर्षांचा अपवाद काळता ती दोन अंकी राहिली.

बैंकेच्या एकूण सुवार्षीमध्ये ठेवीवरील व्याज रुच, नव्यवस्थापनावरील रुच आणि तुदी पांचा समावेश आहे. बैंकेचा ठेवीवरील व्याजाचा रुच १९७२-७३ आणि १९९१-९२ या फक्त दोन वर्षी पूर्वीच्या वर्षांपेक्षा कमी झाला. अन्यतः तो सतत वाढतच गेला. बैंकेच्या ठेवीवरील व्याजाच्या सुवार्षीची एकूण सुवार्षी असणारी टक्केवारी १९६८-६९ साली ५४.५२ एकदी होती. ती १९८३-८४ साली ८३.२५ पर्यंत वर गेली. बैंकेच्या या सुवार्षीची टक्केवारी १९६८-६९ ते १९९१-९२ या काळात ५४.५२ ते ८३.८५ या दरम्यान बदलत राहिली.

बैंकेच्या व्यवस्थापनावरील रुच १९६८-६९ साली २५,९४६ स्पये एवढा होता. तो नंतर वाढता राहून १९९१-९२ मध्ये ५२,८३,११७ रुपयांपर्यंत पोचल्याने वाढ २०३ पटीची झाली. २४ वर्षांतील ४ वर्षांचा अपवाद काळता तो सातत्याने वाढत गेलेला आहे. व्यवस्थापन सुवार्षीची एकूण सुवार्षी असणारी टक्केवारी पाहता १९६८-६९ ते १९९१-९२ या काळात ती १६.१६ ते ५१.०६ या दरम्यान कमीजास्त झाली.

बैंकने १९७६-७७ पौसून तरतुदीना सुरुवात केली. १९६८-६९ ला त्या ६,००० स्पये होत्या, तर १९९१-९२ ला १०,१०,००० रुपयांपर्यंत वाढल्या. ही

वाट १६८ पटींची होती. बैकेच्याया प्रकारच्या उर्वांची एकूण उर्वांशी असणारी टक्केवारी १९७६-७७ मध्ये १०६८ होती, ती १९९१-९२ ला ४०९६ झाली. सर्वांत कमी उर्व असणारी ही बाब आहे.

या सर्व विश्लेषणावरून असे म्हणता येते की, रयत सेवक सहकारी बैकेच्या एकूण उर्वांत नियंत्रित वाट झालेली आहे. विशेषतः व्यवस्थापकीय उर्वांत बैकेने सूप दक्षाता पाळली आहे. या व्यवस्थापन उर्वावर योग्य नियंत्रण राहिल्यामुळे एकूण उर्वावरही ते राहू शक्ले. व्याजाच्या पोटी उर्व होणारी रक्कम ही ठेवीच्या वाढीशी निगडित असल्यामुळे ती कितीही वाढली तरी त्याचा दुष्परिणाम बैकेच्या आर्थिक व्यवहारावर होत नाही. ठेवी वाढल्याने जरी कर्जव्यवहार वाढविण्यात काही अडवणी आल्या तरी, ठेव रक्कम अन्य ठिकाणी गुंतविता येऊ शक्ले.

तक्त्यावरून एक गोष्ट प्रक्षाने जाणवते की, ठेवी केणे वाढत गेल्याने त्यावरील देय व्याजाची रक्कमही केणे वाढली. तसेच बैकेच्या कार्यांचा व्याप वाढत गेल्याने व्यवस्थापनावरील उर्वही वाढला असे असले तरी, व्याज उर्वाच्या वाढीचा दर व्यवस्थापन उर्वाच्या वाढीच्या दरापेक्षा जास्त राहिला. थोडक्यात, बैकेच्या एकूण उर्वांत व्याज खवाचै मोठे प्राबल्य आहे हे स्पष्टपणे आढळते.

#### ५.२ बैकेने उत्पन्न :

बैका भाग भांडवल आणि विविध प्रकारच्या ठेवी पांच्या स्पाने पेसा गोळा करतात. हा सर्व पेसा दुस-यांचा असतो. त्यावर त्यांना मोबदला देण्याची बैकेची जबाबदारी असते. ती पूर्ण करण्याकरिता बैकला तो पेसा किफायतशीरपणे गुंतविणे अनिवार्य असते. कर्जे देणे हा या गुंतवणुकीतील सर्वांत महत्त्वाचा मार्ग. बैकला त्यावर व्याजस्पाने उत्पन्न मिळते. त्यासेरीज

काही रक्कम अल्पकालीन आणि दीर्घकालीन साधनांत गुंतवून बँका उत्पन्न मिळवितात. या सर्व उत्पन्नातूनच बँकेला आपली सर्व देणी भागवून काही नफाही कमवावा लागतो. या संदर्भात एक साखळी तयार होते ती अशी, बँकेकडे ठेवो जेवढ्या जास्त म्हणजे अखेरीस उत्पन्नाचा बँकेच्या नफ्माझी संबंध असतो. त्याकरिता बँकेच्या उत्पन्नात कालोघात क्षमी वाढ होते गेली हे पहिल्यांदा जाणून घेणे उपयुक्त ठरेल.

रपत सेवक सऱ्हकारी बँकेच्या उत्पन्न बदलाचा तपशील तक्ता ५०.२ मध्ये दिला आहे.

~~Percentage  
of  
Leisure~~

$$A = 9e8c - 89, X = 9e89 - e2$$

Millions

25

20


15

10

5

0

क्षेत्र



बँकेचे उत्पन्न

वर्ष	उत्पन्न (स्पये)	निर्देशांक	प्रतिवर्षी वाढ (टक्के)
१९६८-६९	८२,८४९	१००	—
१९६९-७०	१,०६,६२०	१२८.६९	२८.६९
१९७०-७१	१,४२,२५२	१७१.७०	३३.४२
१९७१-७२	१,८०,४६९	२१७.८२	२६.८६
१९७२-७३	२,४२,४४२	२९२.६३	३४.३५
१९७३-७४	२,६२,५९३	३१८.१६	८.७२
१९७४-७५	३,७२,६२२	४४९.७६	४१.३६
१९७५-७६	५,३७,५८७	६४८.८८	४४.२७
१९७६-७७	६,१२,९८७	७३९.७९	१४.०२
१९७७-७८	८,८४,५६०	१,०६७.६७	४४.३०
१९७८-७९	१०,८०,११४	१,३०३.७१	२२.११
१९७९-८०	१५,४७,६३६	१,८६८.००	४३.२८
१९८०-८१	१९,७२,०५५	२,३८०.२९	२७.४२
१९८१-८२	२८,०२,३२२	३,३८२.४२	४२.११
१९८२-८३	३८,६५,६९७	४,६६५.९१	३७.९५
१९८३-८४	५८,७५,२९०	७,०९९.५०	५९.९९
१९८४-८५	७१,०१,४६३	८,५७९.५०	२०.८७
१९८५-८६	८७,०६,४७९	१०,४०८.७६	२२.५०
१९८६-८७	१,१३,१५,३७५	१३,६५७.८३	२९.९६
१९८७-८८	१,२६,१४,६९६	१५,२२६.१३	११.४८
१९८८-८९	१,६८,०७,०५१	२०,२८६.३६	३३.२३
१९८९-९०	२,४१,४६,५०४	२९,१४५.११	४३.६७
१९९०-९१	२,७३,९३,८२४	३२,०६४.७६	१३.४५
१९९१-९२	२,६८,१३,९७३	३२,३६४.८७	- २.११

संदर्भ - तत्रैव.

बैकेने आपले कर्ज व्यवहार वाढवीत आणि गुंतवणुकीची रचना बदलत उत्पन्न मिळविले आहे. १९६८-६९ साली बैकेचे उत्पन्न ८२,८४९ रुपये होते. १९९१-९२ सालचा अपवाद वगळता बैकेचे उत्पन्न सतत वाढत गेले. १९९०-९१ सालचे बैकेचे उत्पन्न २,७३,९३,८२४ रुपये झाले. ही वाट ३३० पटींची होती. बैकेच्या उत्पन्नाचा दिर्नेशांक पाहिल्यास १९६८-६९ च्या तुलनेने १९९१-९२ मध्ये तो ३२,३४४.८७ एवढा होता. तक्त्यावरून असे दिसून येते की, १९९१-९२ हे एकच वर्ष असे आहे की, बैकेच्या उत्पन्नाच्या वार्षिक वाढीची टक्केवारी उणे झालेली आहे. तसेच १९७३-७४ सालचा अपवाद वगळता उत्पन्नाच्या वार्षिक वाढीची टक्केवारी दोन अंकात राहिली. १९६८-६९ ते १९९०-९१ या २३ वर्षांत बैकेच्या उत्पन्नाच्या वार्षिक वाढीची टक्केवारी ८.७२ ते ५१.९९ या दरम्यान राहिली.

रयत सेवक सहकारी बैकेने जास्तीत जास्त ठेवीचे संकलन करू आपला कर्जव्यवहार वाढविला. गुंतवणूक व्यवहार रोखता, सुरक्षातता विचारात घेऊ केले. या सर्वांचा परिपाक म्हणून उत्पन्नात सतत वाट होत राहिली. उत्पन्नातील वाढत्या रकमेमुळे नफा वाढण्यालाही मदत झाली. विशेष म्हणजे, १९७८-७९ ते १९९०-९१ या काळात त्रिया उत्पन्न वाढीने चांगलाच केग घेतलेला होता.

#### ५.३ स्थूल नफा :

##### ५.३.१ उत्पन्नातील वाढावा :

व्यक्षायासाठी केला जाणारा स्कूण रुप्य आणि त्यातून मिळणारे स्कूण उत्पन्न यांच्या वजावटीतून त्या व्यक्षायाता मिळणारे निव्वळ उत्पन्न यमजते. निव्वळ उत्पन्नाची वार्षिक आकडेवारी त्या व्यक्षायाची आर्थिक निष्पत्ती दर्शविते. कोणतीही बँक नफ्याच्या उद्देशानेव स्थापन झालेली

असते. ती सहकारी तत्त्वावर स्थापन हालेती असली तरी सभासदांना सेवा देण्याबरोबरच मयांदित प्रमाणात का असेना नफा मिळविण्याच्या प्रयत्नात असते. तो मिळाल्याखेरीज विस्तार आणि विकासाच्या आपल्या योजना कार्यान्वित करता येणार नाहीत. उत्पन्न आणि सर्व यांच्या क्जावटीतून बैकेला मिळणारा वाटावा म्हणजे बैकेचे निव्वळ उत्पन्न असते. दुस-या अधारै बैकेचा तो स्थूल नफा असतो. यावरून बैकेची नफा मिळविण्याची आणि त्याद्वारे आपली आर्थिक स्थिती भंकमी करण्याची कुक्त किती आहे ते समजते. ही बाबदेशील ठेवीदारांचा बैकेवरील विश्वास वाटविण्यास कारणी-भूत ठरते. ठेवीची बाजू या रितीने मजबूत हाल्यास त्यापाठोपाठ कर्जाच्या व्यवहारांचाही केग वाढतो आणि या साखळी प्रक्रियेतून बैकेचा निव्वळ उत्पन्नात वाढ होत जाते.

या संदर्भात रयत सेवक सहकारी बैकेची २४ वर्षांतील प्रगती कशी होती ते तक्ता ५.३ वरून अजमावता घेईल. याठिकाणी एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. बैकांमध्ये स्थूल नफा (उत्पन्नातील वाटावा) मोजताना, मिळालेल्या एकूण उत्पन्नातून ठेवींवरील आणि बैकेने घेतलेल्या कर्जावरील दिलेले ठाजा केले जाते. सूत्रस्याने, स्थूल नफा = एकूण उत्पन्न - ठेवी व घेतलेल्या कर्जावरील व्याज. या सूत्रानुसार रयत सेवक सहकारी बैकेला मिळालेल्या स्थूल नफा म्हणजेच बैकेचा उत्पन्नातील वाटावा होय.

## बैंकिंवा स्थूल नफा


(१९६८-६९ ते १९९१-९२)

वर्ष	स्थूल नफा (स्पये)	निर्देशांक	वार्षिक वाट (टक्के)
१९६८-६९	५१,७४७	१००.	—
१९६९-७०	६३,६७६	१२३.०५	२३.०५
१९७०-७१	८५,४६०	१६५.१५	३४.२१
१९७१-७२	८४,४६१	१६३.२०	- १०.१६
१९७२-७३	१,५२,७५३	२९५.१९	८०.८६
१९७३-७४	१,५८,४७१	३०६.२४	३.७४
१९७४-७५	२,०७,३०९	४००.६२	३०.८२
१९७५-७६	३,१९,८७९	६१८.१४	५४.३०
१९७६-७७	३,४९,१६५	६७४.७५	९.१६
१९७७-७८	५,६१,७४०	१,०८५.५५	६०.८८
१९७८-७९	६,४७,१४०	१,२५०.५६	१४.२०
१९७९-८०	८,९२,९४२	१,७२५.५९	३७.९८
१९८०-८१	१०,४४,९१२	२,०१९.२७	१७.०२
१९८१-८२	१३,५८,९६३	२,६२६.१७	३०.०५
१९८२-८३	१७,९७,९०९	३,४७४.४९	३२.३०
१९८३-८४	२४,४२,५२९	४,७२०.१४	३५.८५
१९८४-८५	३४,७५,२०६	६,७९५.७६	४२.२८
१९८५-८६	४६,७९,६५५	९,०४३.३४	३४.६६
१९८६-८७	५३,६३,१४३	१०,३६४.१६	१४.६०
१९८७-८८	६९,२१,७०६	१३,३७६.०५	२९.०६
१९८८-८९	८५,६४,३०३	१६,५५०.३४	२३.७३
१९८९-९०	१,०८,३९,९४७	२०,९४७.९७	२६.५७
१९९०-९१	१,११,१७,४१७	२१,४८४.१८	२.५५
१९९१-९२	१,२७,६९,४०३	२४,६७६.६९	१४.८६

संदर्भ - तत्रैव.

# ବ୍ୟାପକ ଉତ୍ସବ

A = ୧୯୬୮-୬୯, X = ୧୯୬୨-୬୩



सहकारी तत्त्वावर स्थापन झालेल्या या बँकेने आपल्या सभासदांना सेवा देण्याबरोबर आपल्या कार्याचा विस्तार करताना नफ्याचा विचारही मनात ठेकला होता. याची प्रकृती या तक्त्यावरूप येते. आतापर्यंतच्या अन्य घटकांप्रमाणेच या नफ्यातील वाढीमध्येसुधा रयत सेवक सहकारी बँकेने घटती क्षमान ठेकली आहे. बँकेचा १९६८-६९ सालचा स्थूल नफा ५१,७४७ रुपये होता. तर १९९१-९२ साली तो १,२७,६९,४०३ रुपये एवढा उंचाक्षा. ही वाढ २४६ पर्टीची होती. १९७१-७२ सालचा अपवाद वगळता बँकेचा स्थूल नफा सतत वाढत गेलेला आहे. स्थूल नफ्यात नेहमी वाढ होत राहिल्याने १९७१-७२ चाच अपवाद वगळता त्याचा निर्देशांकही वाढत राहिला. १९६८-६९ ते १९७८-७९ या काळात निर्देशांक १०० पासून १,२५० पर्यंत गेला. सन १९७९-८० ते १९९१-९२ या काळात तो १,७०० पासून २४,००० पर्यंत वाढत गेला. रयत सेवक सहकारी बँकेच्या स्थूल नफ्यात १९८१-८२ पासून जास्त वेगाने वाढ झाल्याचे दिसून येते. निर्देशांकप्रमाणेच स्थूल नफ्याची वार्षिक वाढसुधा समाधानकारक होती. २४ वर्षांच्या कालखंडात फक्त १९७१-७२ साली वार्षिक वाढ उणे झाली. इतर तीन वर्षांचा अपवाद वगळता वार्षिक वाढ दोन अंकी होती. संपूर्ण कालखंडात चार वर्षांचा अपवाद वगळता वार्षिक वाढ १४ ते ८० टक्क्यांच्या दरम्यान राहिली.

#### ५.३.२ स्थूल नफ्यातील गुणोत्तरे :

स्थूल नफ्यातील म्हणजेच, वाढाव्यातील, बदलांची प्रवृत्ती कशी होते ते पाहिले. असे बदल स्वतंत्ररित्या अभ्यासले तर त्यामधून मर्यादित माहिती उपलब्ध होते. या माहितीचे केवेगळे भाग अभ्यासल्याने त्यामधून बँकेच्या व्यवहाराचे आणाईची केळे पैलू स्पष्ट होतात. एवढेच नव्हे तर, बँकेच्या व्यवहारांचा पाया कितपत मजबूत आहे हेही ध्यानात येते. याकरिता मिळाले वाढाव्याचा संबंध बँकेचे खेळते भांडवल आणि स्कूण कर्जे यांच्याइशी लावला पाहिजे. त्यासाठी स्थूल नफ्याचे खेळत्या भांडक्षाइशी गुणोत्तर तसेच एकूण कर्जांशी गुणोत्तर अशी दोन मूलभूत गुणोत्तरे काढावयाची. रयत सेवक सहकारी बँकेच्या बाबतीत हा तपशील तक्ता ५.४ मध्ये दिला आहे.

तक्ता ५.४

बैंकेच्या स्फूल नफ्याची गुणोत्तरे

वर्ष	स्फूल नफ्याचे खेळत्या भांडवलाईची गुणोत्तर (टक्के)	स्फूल नफ्याचे एकूण कर्जाशी गुणोत्तर (टक्के)
१९६८-६९	३.८८	७.१६
१९६९-७०	३.६२	७.५६
१९७०-७१	३.८५	७.०५
१९७१-७२	३.०३	५.२९
१९७२-७३	५.०७	७.३३
१९७३-७४	३.९०	५.५१
१९७४-७५	४.३४	५.६७
१९७५-७६	५.४९	७.७९
१९७६-७७	४.७१	६.८७
१९७७-७८	६.२४	८.४२
१९७८-७९	५.५०	७.४१
१९७९-८०	५.८२	८.५३
१९८०-८१	४.७४	५.९५
१९८१-८२	४.६२	५.७४
१९८२-८३	४.४०	५.९७
१९८३-८४	५.०३	६.१५
१९८४-८५	६.४६	८.०२
१९८५-८६	६.३५	६.४४
१९८६-८७	६.२६	६.९२
१९८७-८८	७.४८	८.१२
१९८८-८९	५.८६	६.२९
१९८९-९०	५.९६	६.३२
१९९०-९१	५.४४	५.९६
१९९१-९२	६.१४	६.९२

संदर्भ - तत्रैव.

१९६८-६९ साली स्थूल नफ्याचे लेण्ठ्या भांडवलाशी असणारे गुणोत्तर ३.८८ टक्के होते. १९६८-६९ ते १९९१-९२ या २४ वर्षांच्या काळात ते ३.०३ ते ७.४८ या मध्यादित कमीअधिक हाले. १९८७-८८ हे वर्ष सर्वांधिक गुणोत्तर असणारे वर्ष होते.

१९६८-६९ ते १९९१-९२ या काळातील स्थूल नफ्याचे एकूण क्झाईची असणारे गुणोत्तर पाहिले असता लेण्ठ्या भांडवलाशी असणा-या गुणोत्तरापेक्षा जास्त होते. १९६८-६९ साली ते ७.१६ टक्के होते आणि २४ वर्षांच्या कालखंडात ते ५.२१ ते ८.५३ या दरम्यान कमीअधिक हाले.

#### ५.४ राखीव व इतर निधी :

बैंकेला मिळणारा उत्पन्नातील वाढावा हाच बैंकेचा स्थूल नफा असतो. या नफ्यातून भागधारकांचा लाभांश वाटण्यापूर्वी कायथानुसार त्यातून काही वजावटी कराव्या लागतात. महत्त्वाची वजावट म्हणजे विविध प्रकारच्या निधींसाठी करावी लागणारी तरतूद. यामध्ये राखीव निधी, हा सर्वांत महत्त्वाचा असतो. त्याचाच जोडीता बँकांना बुडितर्ज निधी, लाभांश समानीकरण निधी अशासारखे निधी राखावे लागतात. याबेरीज बँका आपल्या गरजेनुसार आणि सोईसाठी इमारत निधी, धर्मादाय निधी, शिक्षाण निधी असे स्वतंत्र निधी निर्माण करीत असतात. या सर्वांसाठी पुरेशी तरतूद करण्यासाठी वाढाव्याचा वापर प्रथमतः केला जातो. अशा प्रकारचे निधी म्हणजे बैंकेला लाभणारे आर्थिक पाठबळच असते. या निधींची रक्कम किती आहे यावर देखील बैंकच्या ठेवीदारांचा बैंकच्या व्यवहारावरील विश्वास अवलंबून असतो. म्हणून रयत सेवक सळकारी बैंकेने याबाबतीत कशी प्रगती केली आहे ते जाणून घेतल्यास बैंकच्या सुदृढत्तेची आणाखी माहिती होईल. यासाठी तक्ता ५.५ वै अवलोकन करावयाचे आहे. इये एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे. तवत्यात "राखीव निधी" या शीर्षकाखाली दिलेले आकडे वर किंशाद केलेल्या सर्व प्रकारच्या निधींचे एकमित आकडे आहेत. सोईसाठी त्याचा एकक्रित उल्लेस "राखीव निधी" असा केला आहे.

कला राष्ट्रीय निपुणी।

राष्ट्रीय निपुणी  
समय [वर्ष]  
भारतीय निपुणी वर्ष  
प्राचीन ग्रन्थों का संग्रह [वर्ष]

१९५८-५९	६५, ६५०	-
१९५९-६०	५५, ५५२	५५, ५५३
१९६०-६१	५६, ५६२	५६, ५६३
१९६१-६२	५७, ५७३	५७, ५७४
१९६२-६३	५८, ५८४	५८, ५८५
१९६३-६४	५९, ५९५	५९, ५९६
१९६४-६५	६०, ६०६	६०, ६०७
१९६५-६६	६१, ६१७	६१, ६१८
१९६६-६७	६२, ६२८	६२, ६२९
१९६७-६८	६३, ६३९	६३, ६४०
१९६८-६९	६४, ६४०	६४, ६४१
१९६९-७०	६५, ६५१	६५, ६५२
१९७०-७१	६६, ६६२	६६, ६६३
१९७१-७२	६७, ६७३	६७, ६७४
१९७२-७३	६८, ६८४	६८, ६८५
१९७३-७४	६९, ६९५	६९, ६९६
१९७४-७५	७०, ७०६	७०, ७०७
१९७५-७६	७१, ७१७	७१, ७१८
१९७६-७७	७२, ७२८	७२, ७२९
१९७७-७८	७३, ७३९	७३, ७४०
१९७८-७९	७४, ७५०	७४, ७५१
१९७९-८०	७५, ७६१	७५, ७६२
१९८०-८१	७६, ७७२	७६, ७७३
१९८१-८२	७७, ७८३	७७, ७८४
१९८२-८३	७८, ७९४	७८, ७९५
१९८३-८४	७९, ८०५	७९, ८०६
१९८४-८५	८०, ८१६	८०, ८१७
१९८५-८६	८१, ८२७	८१, ८२८
१९८६-८७	८२, ८३८	८२, ८३९
१९८७-८८	८३, ८४९	८३, ८५०
१९८८-८९	८४, ८५१	८४, ८५२
१९८९-९०	८५, ८६२	८५, ८६३
१९९०-९१	८६, ८७३	८६, ८७४
१९९१-९२	८७, ८८४	८७, ८८५
१९९२-९३	८८, ८९५	८८, ८९६
१९९३-९४	८९, ९०६	८९, ९०७
१९९४-९५	९०, ९१७	९०, ९१८
१९९५-९६	९१, ९२८	९१, ९२९
१९९६-९७	९२, ९३९	९२, ९४०
१९९७-९८	९३, ९५०	९३, ९५१
१९९८-९९	९४, ९६१	९४, ९६२
१९९९-२०००	९५, ९७२	९५, ९७३
२०००-२००१	९६, ९८३	९६, ९८४
२००१-२००२	९७, ९९४	९७, ९९५
२००२-२००३	९८, १०५	९८, १०६
२००३-२००४	९९, ११६	९९, ११७
२००४-२००५	१००, १२७	१००, १२८
२००५-२००६	१०१, १३८	१०१, १३९
२००६-२००७	१०२, १४९	१०२, १५०
२००७-२००८	१०३, १६०	१०३, १६१
२००८-२००९	१०४, १७१	१०४, १७२
२००९-२०१०	१०५, १८२	१०५, १८३
२०१०-२०११	१०६, १९३	१०६, १९४
२०११-२०१२	१०७, २०४	१०७, २०५
२०१२-२०१३	१०८, २१५	१०८, २१६
२०१३-२०१४	१०९, २२६	१०९, २२७
२०१४-२०१५	११०, २३७	११०, २३८
२०१५-२०१६	१११, २४८	१११, २४९
२०१६-२०१७	११२, २५९	११२, २६०
२०१७-२०१८	११३, २७०	११३, २७१
२०१८-२०१९	११४, २८१	११४, २८२
२०१९-२०२०	११५, २९२	११५, २९३
२०२०-२०२१	११६, २१३	११६, २१४
२०२१-२०२२	११७, २२४	११७, २२५
२०२२-२०२३	११८, २३५	११८, २३६
२०२३-२०२४	११९, २४६	११९, २४७
२०२४-२०२५	१२०, २५७	१२०, २५८
२०२५-२०२६	१२१, २६८	१२१, २६९
२०२६-२०२७	१२२, २७९	१२२, २८०
२०२७-२०२८	१२३, २९०	१२३, २९१
२०२८-२०२९	१२४, २११	१२४, २१२
२०२९-२०३०	१२५, २२२	१२५, २२३
२०३०-२०३१	१२६, २३३	१२६, २३४
२०३१-२०३२	१२७, २४४	१२७, २४५
२०३२-२०३३	१२८, २५५	१२८, २५६
२०३३-२०३४	१२९, २६६	१२९, २६७
२०३४-२०३५	१३०, २७७	१३०, २७८
२०३५-२०३६	१३१, २८८	१३१, २८९
२०३६-२०३७	१३२, २९९	१३२, २१०
२०३७-२०३८	१३३, २१०	१३३, २११
२०३८-२०३९	१३४, २२१	१३४, २२२
२०३९-२०४०	१३५, २३२	१३५, २३३
२०४०-२०४१	१३६, २४३	१३६, २४४
२०४१-२०४२	१३७, २५४	१३७, २५५
२०४२-२०४३	१३८, २६५	१३८, २६६
२०४३-२०४४	१३९, २७६	१३९, २७७
२०४४-२०४५	१४०, २८७	१४०, २८८
२०४५-२०४६	१४१, २९८	१४१, २९९
२०४६-२०४७	१४२, ३०९	१४२, ३१०
२०४७-२०४८	१४३, ३२०	१४३, ३२१
२०४८-२०४९	१४४, ३३१	१४४, ३३२
२०४९-२०५०	१४५, ३४२	१४५, ३४३
२०५०-२०५१	१४६, ३५३	१४६, ३५४
२०५१-२०५२	१४७, ३६४	१४७, ३६५
२०५२-२०५३	१४८, ३७५	१४८, ३७६
२०५३-२०५४	१४९, ३८६	१४९, ३८७
२०५४-२०५५	१५०, ३९७	१५०, ३९८
२०५५-२०५६	१५१, ४०८	१५१, ४०९
२०५६-२०५७	१५२, ४१९	१५२, ४२०
२०५७-२०५८	१५३, ४३०	१५३, ४३१
२०५८-२०५९	१५४, ४४१	१५४, ४४२
२०५९-२०६०	१५५, ४५२	१५५, ४५३
२०६०-२०६१	१५६, ४६३	१५६, ४६४
२०६१-२०६२	१५७, ४७४	१५७, ४७५
२०६२-२०६३	१५८, ४८५	१५८, ४८६
२०६३-२०६४	१५९, ४९६	१५९, ४९७
२०६४-२०६५	१६०, ५०७	१६०, ५०८
२०६५-२०६६	१६१, ५१८	१६१, ५१९
२०६६-२०६७	१६२, ५२९	१६२, ५३०
२०६७-२०६८	१६३, ५४०	१६३, ५४१
२०६८-२०६९	१६४, ५५१	१६४, ५५२
२०६९-२०७०	१६५, ५६२	१६५, ५६३
२०७०-२०७१	१६६, ५७३	१६६, ५७४
२०७१-२०७२	१६७, ५८४	१६७, ५८५
२०७२-२०७३	१६८, ५९५	१६८, ५९६
२०७३-२०७४	१६९, ६०६	१६९, ६०७
२०७४-२०७५	१७०, ६१७	१७०, ६१८
२०७५-२०७६	१७१, ६२८	१७१, ६२९
२०७६-२०७७	१७२, ६३९	१७२, ६४०
२०७७-२०७८	१७३, ६५०	१७३, ६५१
२०७८-२०७९	१७४, ६६१	१७४, ६६२
२०७९-२०८०	१७५, ६७२	१७५, ६७३
२०८०-२०८१	१७६, ६८३	१७६, ६८४
२०८१-२०८२	१७७, ६९४	१७७, ६९५
२०८२-२०८३	१७८, ७०५	१७८, ७०६
२०८३-२०८४	१७९, ७१६	१७९, ७१७
२०८४-२०८५	१८०, ७२७	१८०, ७२८
२०८५-२०८६	१८१, ७३८	१८१, ७३९
२०८६-२०८७	१८२, ७४९	१८२, ७५०
२०८७-२०८८	१८३, ७६०	१८३, ७६१
२०८८-२०८९	१८४, ७७१	१८४, ७७२
२०८९-२०९०	१८५, ७८२	१८५, ७८३
२०९०-२०९१	१८६, ७९३	१८६, ७९४
२०९१-२०९२	१८७, ८०४	१८७, ८०५
२०९२-२०९३	१८८, ८१५	१८८, ८१६
२०९३-२०९४	१८९, ८२६	१८९, ८२७
२०९४-२०९५	१९०, ८३७	१९०, ८३८
२०९५-२०९६	१९१, ८४८	१९१, ८४९
२०९६-२०९७	१९२, ८५९	१९२, ८६०
२०९७-२०९८	१९३, ८७०	१९३, ८७१
२०९८-२०९९	१९४, ८८१	१९४, ८८२
२०९९-२०१०	१९५, ८९२	१९५, ८९३
२०१०-२०११	१९६, ९०३	१९६, ९०४
२०११-२०१२	१९७, ९१४	१९७, ९१५
२०१२-२०१३	१९८, ९२५	१९८, ९२६
२०१३-२०१४	१९९, ९३६	१९९, ९३७
२०१४-२०१५	२००, ९४७	२००, ९४८
२०१५-२०१६	२०१, ९५८	२०१, ९५९
२०१६-२०१७	२०२, ९६९	२०२, ९७०
२०१७-२०१८	२०३, ९८०	२०३, ९८१
२०१८-२०१९	२०४, ९९१	२०४, ९९२
२०१९-२०२०	२०५, १००२	२०५, १००३
२०२०-२०२१	२०६, १०१३	२०६, १०१४
२०२१-२०२२	२०७, १०२४	२०७, १०२५
२०२२-२०२३	२०८, १०३५	२०८, १०३६
२०२३-२०२४	२०९, १०४६	२०९, १०४७
२०२४-२०२५	२१०, १०५७	२१०, १०५८
२०२५-२०२६	२११, १०६८	२११, १०६९
२०२६-२०२७	२१२, १०७९	२१२, १०८०
२०२७-२०२८	२१३, १०९०	२१३, १०९१
२०२८-२०२९	२१४, ११०१	२१४, ११०२
२०२९-२०३०	२१५, १११२	२१५, १११३
२०३०-२०३१	२१६, ११२३	२१६, ११२४
२०३१-२०३२	२१७, ११३४	२१७, ११३५
२०३२-२०३३	२१८, ११४५	२१८, ११४६
२०३३-२०३४	२१९, ११५६	२१९, ११५७
२०३४-२०३५	२२०, ११६	

कोणात्याही बैंकेवा राखीव निधी आणि इतर निधी जितके जास्त असतील तितकी बैंकेची आर्थिक बाजू भक्कम असते. सुरुवातीच्या काळात निधी ज्यादा गोळा करता येत नाही. जसजशा एकूण ठेवी आणि कर्जव्यवहार वाढतील, गुंतवणूक संखना सुधारेल आणि नफा वाढेल तसेशी राखीव निधीत वाढ होत जाते. यातून बैंकेची रोखता वाढून आर्थिक घोक्यापासून बँक दूर राहू शकते.

रयत सेवक सहकारी बैंकेने उत्पन्नातील वाढाव्याच्या वाढीबरोबर आपला राखीव निधी वाढविला आहे. १९६८-६९ साली बैंकेवा राखीव निधी ४५,६५९ रुपये होता. तो १९९१-९२ साली १,६२,६२,३५३ रुपये झाला. ही वाढ ३५६ पटींची होती. बैंकेच्या राखीव निधीच्या वार्षिक वाढीची टक्केवारी पाहता १९६९-७० साली तो ११.४३ होती, तर इकूटच्या वर्षी ती २५.५२ झाली. १९६८-६९ ते १९९१-९२ या काळात ती ११.४३ ते ५९.१८ या दरम्यान कमीअधिक झाली.

बैंकेची एकूण मत्ता आणि एकूण दायित्व यांच्या वजावटीतून निव्वळ मत्ता मिळते. निव्वळ मत्तेत प्रामुख्याने राखीव निधी, भागभांडवल आणि मत्ता १३,३४,९८० रुपये तर १९९१-९२ साली ती २२,८९,७९.८७४ रुपये होती. ही वाढ १७१ पटींची होती. कातोषात बैंकेची निव्वळ मत्ता वाढत गेली. निव्वळ मत्तेमध्ये राखीव निधीचे प्रमाण जितके जास्त असेल तितकी बैंकेची आर्थिक परिस्थिती भक्कम असते. रयत सेवक सहकारी बैंकेच्या राखीव निधीचे प्रमाण जसे वाढत जाईल तसे राखीव निधीचे निव्वळ मत्तेशी असणारे गुणात्तर वाढत गेले. १९६८-६९ साली हे गुणात्तर ३.४२ होते, १९७८-७९ साली ४.१२ आणि १९९१-९२ साली ७.१० झाले. १९६८-६९ ते १९९१-९२ या काळात बैंकेच्या राखीव निधीचे एकूण मत्तेशी असणारे गुणात्तर १.४४ ते ७.१० छक्यांदरम्यान कमीअधिक झाले. १९८६-८७ पासून या गुणात्तरात सातत्याने वाढ झाली.

५.५ निव्वळ नफा -


५.५.१ निव्वळ नफा वाढ आणि गुणोत्तर

बैकेच्या भवितव्याच्या दृष्टीने बैकेला मिळणारा स्फूल नफा हा प्रथम-दर्शनी महत्त्वाचा निर्देशक असतो. परंतु स्थाया अपासौं कॅंक किती नफा कमीक्षी हे पाहण्यासाठी निव्वळ नफ्याकडे क्लावे लागते. स्फूल नफ्यातून व्यवस्थापन सर्व वजा केल्यानंतर राहणारा उर्वरित भाग म्हणजे निव्वळ नफा असतो. हा नफा भांडकलदारांनी गुतक्लेल्या भांडकलाचा परतावा असतो. आजांची बॅकांच्याबाबतीत रास्तीव निधीकडे वर्ग केलेली रक्कम वगळून राहिलेला सर्व निव्वळ नफा भागधारकांमध्ये वाढून दिला जातो. सहकारी बॅकांना मात्र तसे करता मेत नाही. त्यानी वाटावयाच्या लाभांशावर कायथाने मर्यादा घातलेल्या आहेत. याहेतीज अधिकची रक्कम रास्तीव निधीत जमा करून भांडकलाचा पाया अधिक बळकट करावा लागतो.

रपत सेवक सहकारी बैंकने दरसात मिळकिलेल्या निव्वळ नफ्याचे केवेगळ्या दृष्टिकोनातून आता विश्लेषण करू. त्यासाठीची आकडेवारी तकता ५.६ मध्ये मांडली आहे.

वर्ष	निव्वळ नफा (स्पये)	निव्वळ नफ्याचे स्थूल नफ्याशी गुणोत्तर (टक्के)	निव्वळ नफ्याचे खेळत्या भांडव- लाशी गुणोत्तर (टक्के)	निव्वळ नफ्याचे वसूल भांडकाशी गुणोत्तर (टक्के)
१९६८-६९	२५,८०१	४६.५२	१०.९३	६.१७
१९६९-७०	२९,७८७	४६.७८	१०.६९	५.४८
१९७०-७१	४७,९९५	५६.१६	२०.१६	७.०३
१९७१-७२	४७,२६९	५५.७०	१०.६९	५.६५
१९७२-७३	५९,१७७	३८.७४	१०.१७	६.१४
१९७३-७४	६७,५१८	४२.६०	१०.६६	५.५५
१९७४-७५	१,१३,४७१	५४.७३	२.३७	७.७१
१९७५-७६	२,०८,८३१	६५.२९	३.५९	११.४५
१९७६-७७	२,६३,७०९	७५.५२	३.५५	११.३९
१९७७-७८	३,५८,९५३	६३.९०	३.९९	१२.३९
१९७८-७९	४,२७,५९३	६६.०७	३.६३	११.६६
१९७९-८०	५,२१,३८९	५८.३८	३.४०	११.४१
१९८०-८१	७,०२,०४२	६७.१९	३.१९	१२.३९
१९८१-८२	९,५२,४६५	७०.०९	३.२३	१२.४५
१९८२-८३	१३,११,६९१	७२.९६	३.२०	१३.०७
१९८३-८४	१७,५८,७९८	७२.००	३.६२	१३.६१
१९८४-८५	२३,०५,७०५	६६.३५	४.२८	१३.८४
१९८५-८६	३६,९१,८९२	७६.८९	५.०१	१६.९८
१९८६-८७	३९,५९,५५७	७३.८३	४.६२	१४.४२
१९८७-८८	५२,४८,४२६	७५.८२	५.६७	१५.६८
१९८८-८९	६२,८८,१०८	७४.५९	४.३७	१५.६६
१९८९-९०	८२,४८,९८९	७६.१०	४.५३	२०.३१
१९९०-९१	७४,००,४४१	६६.५७	३.६२	१८.२६
१९९१-९२	७४,८६,२८६	५८.६३	३.६०	१८.५१

संदर्भ - तक्रा.



वैध निकाय

आपली सहकारी संस्थेची भूमिका जोपासत असताना बँकेने निव्वळ नफा मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. १९६८-६९ साली बँकेला २५,८०९ रुपये निव्वळ नफा इताता. १९९१-९२ साली बँकेचा निव्वळ नफा रुपये ७४,८६,२८६ पर्यंत वाढला. १९६८-६९ च्या निव्वळ नफ्याशी तुलना करता ही वाढ २९० पटीची होती. सन १९६८-६९ ते १९९१-९२ या २४ वर्षांच्या काळात बँकेचा निव्वळ नफा सातत्याने वाढत गेला. निव्वळ नफ्याचा निर्देशांक १९९१-९२ साली २९,०१५ एवढा होता.

कोणत्याही बँकेत निव्वळ नफ्याचे स्थूल नफ्याशी असणारे प्रमाण जास्त असेल तर त्या बँकेचा व्यवस्थापन रुच कमी असू शकतो. अनावश्यक स्वरूप्याचा रुच बँकेने ठाळण्याचा प्रयत्न केला आहे. या बँकेचे निव्वळ नफ्याचे स्थूल नफ्याशी असणारे गुणांतर सन १९६८-६९ साली ४८.५९ होते. १९९१-९२ ला ते ५८.६३ राहिले. सन १९६८-६९ ते १९९१-९२ या २४ वर्षांत हे प्रमाण ३८.३४ ते ७८.८९ टक्क्यांदरम्यान कमीअधिक इताते.

केळत्या भांडवलाशी निव्वळ नफ्याचे प्रमाण हा एक महत्त्वाचा निकष आहे. त्यातून बँकेच्या लाभप्रदेचा एक खेतू स्पष्ट होतो. एका परीने केळत्या भांडवलाची अंतिम उत्पन्न उत्पादकता किती आहे हे यावरून घमजते. ती वाढत असल्यास बँकेच्या वाढत्या कार्यक्षमतेचे ते घोतक ठरेल. या बाबतीत रयत सेवक सहकारी बँकेची आकडेवारी पाहता असे दिसते की, १९६८-६९ ते १९७३-७४ या काळात हे प्रमाण १ टक्क्याच्या वरती आणि १९७४-७५ पासून ते २ टक्क्यांच्या वरती राहिले. १९८७-८८ हे वर्ष सवारीधक प्रमाण असणारे (५.६७) होते.

निव्वळ नफ्याचे वसूल भांडवलाशी गुणांतर किती येते हे अजमावल्यास भागधारकांना त्यांच्या भागभांडवलावर जास्तीत जास्त किती प्रत्यय मिळत

राहिला आहे याची कल्पना येते. प्रत्यक्षात हा सर्व निष्क्रिय नफा भागधारकांना मिळत नाही. तथापि भांडवलावरील प्रत्याय या दृष्टिकोनातून या मुषाचा विचार करावयाचा. १९६८-६९ साली हा प्रत्याय ६.१७ टक्के होता. १९७६-७७ पासून तो दोन अंकी झाला. (११.४५). अध्ययन काळाच्या शोक्टच्या वर्षी ता १८.५१ टक्के होता. १९८९-९० साली तो सर्वाधिक (२६.३१ टक्के) होता. प्रत्यायाचा दर अधिक राहिल्यामुळे बँकेचा रासीव निधी वेगाने वाढू शकला आणि बँकेची आर्थिक बैठक सुदृढ बनण्यास मदत झाली.

#### ५.५.२ भागांची संख्या आणि निष्क्रिय नफा :

नफा हा गुंतकिलेल्या भागभांडवलावरील प्रत्याय असतो असे यापूर्वी नमूद केले आहेच. हा प्रत्याय कसा बदलत राहिला याच्यावर प्रकाश टाकावयाला हवा. त्याचे विश्लेषण करताना एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावयाची आहे ती म्हणजे संपूर्ण नफा प्रत्यक्षात भांडवलदारांना वाटला जात नाही. ही सहकारातील महत्त्वाची तरतुद आहे. त्यातील विशिष्ट भागच वाटला जातो. तथापी तो सर्व पेसा भाग भांडवलदारांमध्ये वाटला गेला असता तर त्यांना किती मोबदला मिळू शकला असता हे जाणून घ्यावयाचे आहे. त्यासाठी दर भागामागे मिळ इकणारा वार्षिक सरासरी निष्क्रिय नफा मोजला आहे. त्यावरून बँकेची वास्तविक लाभापदत्ता किती राहिली आणि त्यामध्ये झालेले बदल कशा प्रकारचे होते ते पाहता येईल. या संबंधीची सांख्यिकी मासिती तक्ता ५.७ मध्ये दिली आहे.

### भैरवी भागांची संख्या आणि निक्षेप तका.

क्रम	भागांची संख्या	निक्षेप काम [संख्या]	दर भागां- काम मार्गे निक्षेप	संख्या	दर भागांची निक्षेप लक्ष्याची टक्केवारी.
११६६२-१५०	५३, ३३०	३२, ७७७	०.४४	१०	५०
११६६३-१५६	६८, ३८९	५०, ६५५	०.५०	१०	५०
११६६४-१५२	८३, ८८६	७०, ३६८	०.४६	१०	५०
११६६५-१५३	११, २४३	५६, १७७	३.०५	५०	५५
११६६६-१५४	२४, ३१६.३	६५, ५१८	३.८५	५०	५५
११६६७-१५५	२६, ४३४.३	१, १३, ४५६	३.८५	५०	५५
११६६८-१५६	३६, ४६०.२	२, ०८, ६३१	७.७३	५०	५५
११६६९-१५७	४६, २८३.२	३, ६३, ५०८	५.५०	५०	५५
११६७०-१५८	५५, ६२६.२	३, ५८, १५३	६.२०	५०	५५
११६७१-१५९	५३, ३३७.८	४, ३५, ५४३	५.८३	५०	५५
११६७२-१६०	११, ३४४.२	५, ३१, ३८६	५.५१	५०	५५
११६७३-१६१	१, १३, ८१३.२	५, ०३, ०४२	६.१६	५०	५५
११६७४-१६२	१, ५३, ५११२	१, ५२, ५६५	६.१३	५०	५५
११६७५-१६३	३, ००, ५१६.६	१३, ११, ६११	६.४३	५०	५५
११६७६-१६४	५, ३४, ६१२	३६, ११, ८१२	८.४८	५०	५५
११६७७-१६५	५, ५४, १०८	३६, ५६, ५५७	८.३१	५०	५५
११६७८-१६६	३, ३३, ६२५	३३, ०५, ५०६	६.११	५०	५५
११६७९-१६७	५, ३४, ६१२	३६, ११, ८१२	८.४८	५०	५५
११६८०-१६८	१, १०, ५१६.६	६३, ११, १०८	८.४१	५०	५५
११६८१-१६९	१, ०८, ११६.६	१३, ४८, १२०	१०.१४	५०	५५
११६८२-१७०	१, १३, १२०	१३, ४८, १२१	१०.१५	५०	५५
११६८३-१७१	१, १०, ५१६.६	७५, ००, ५४१	१०.१३	५०	५५
११६८४-१७२	१, ०८, ११६.६	७५, ४६, १२६	१०.१६	५०	५५

संदर्भ : ताजीक.

१९६८-६९ ला ४१,८४० आणि १९९०-९१ ला ८,०८,७२७ भाग सप्ले. १९६८-६९ ते १९७१-७२ या काळात म्हणजे ४ वर्षे प्रत्येक भागाचे दर्शनी मूल्य १० रुपये होते, तर १९७२-७३ ते १९९१-९२ या काळात ते ५० रुपये होते.

**प्रथमतः:** दरभागामागे सरासरीने किती नफा मिळाला ते पाहू. सुख्खातीची चार वर्षे दर भागामागील निष्कळ नफा केवळ स्पर्यापेक्षा कमी १९७२-७३ पासून १९७९-८० पर्यंत तो २ ते ५ स्पर्यांपर्यंत राहिला. त्यानंतर १९८८-८९ पर्यंत तो ६ ते ८ स्पर्ये तर १९८९-९० ते १९९१-९२ या काळात ९ ते १० स्पर्यांपर्यंत वाढला. १९८९-९० पासून मात्र नफा कमी झाला. बँकेने या घटनेकडे जागस्कृषणे लक्ष देऊ योग्य ती सुधारणा करण्याचा प्रयत्न करावयास हवा.

आता दर भागामागे मिळणारा वार्षिक सरासरी प्रत्याय भागाच्या किंमतीच्यासंदर्भात पाहू. सुख्खातीची ४ वर्षे भागाचे दर्शनी मूल्य १० रु. होते. या चार वर्षी दर भागामागील निष्कळ नफ्याची टक्केवारी ५.४८ ते ७.०३ दरम्यान होती. त्यानंतर १९७२-७३ पासून भागाचे दर्शनी मूल्य ५० रुपये झाले. १९७२-७३ ते १९८४-८५ या काळात दर भागाचीगील निष्कळ नफ्याची टक्केवारी ५.५५ ते १३.८४ दरम्यान कमीअधिक झाली. तर १९८५-८६ ते १९९१-९२ या काळात ती १४.९२ ते २०.३१ या दरम्यान कमीअधिक झाली.

#### ५.६ रोखता आणि लाभप्रदता :

प्रत्येक बँकेला ठेवीदार आणि भागभांडवलदार यांचे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यासाठी एकाचकेली प्रयत्न करावा लागतो. त्यातूनच कैची रोखता आणि लाभप्रदता यांचा मेल थालण्याचा पेच बँकेला सोडवावा लागतो. ठेवीदारांचे हितसंबंध जपण्यासाठी रोखतेकडे बँकेने अधिक लक्ष दिल्यास लाभप्रदत्ता घेते. आणि त्यामुळे भागभांडवलदारनं नाराज होतात. या उलट भाग

भांडवलदारांना नफा वाटवून छुकते माप यायचे म्हटले तर रोखता कमी राहिल्याने ठेवीदारांच्या बैकिवरील विश्वासाला तडा जाण्याचा संभव असतो. याकरिता या शृंगापत्तीतून बाहेर पडून रोखता आणि ताभ्रप्रदता यांच्यात योग्य तो समतोल साध्याची क्षरत सर्वच बैकांना करावी लागते.

या दृष्टीने रपत सेवक सहकारी बँकेने आपले धोरण कसे आखले आहे हे पाहाव्याचे आहे. त्यासाठी अभ्यासासाठी घेतलेल्या संपूर्ण कालखंडात आपल्या मत्तेचे विभाजन वेगवेगळ्या गटात कसे केले गेले आहे आणि कालौद्यात त्यात कोणत्या दिशेने बदल झाले आहेत याचे परीक्षण करणे उद्बोधक ठरेल. तक्ता ५.८ मध्ये या संदर्भातील तपशील दिलेला आहे.



रोख पैसा या घटकामध्ये बैंकडे असणारी रोख शिल्लक, अन्य बैंक-मध्ये असणा-या विविध ठेवी, जिल्हा मध्यवर्ती आणि राज्य सहकारी बैंकडे असणा-या ठेवी यांचा समावेश आहे. गुंतवण्टूक घटकामध्ये बैंकने विविध संस्थांचे घेतलेले भाग, रोखे आणि अन्य ठिकाणी नफ्याच्या हेतूने केलेल्या गुंतवण्टूकींचा समावेश होतो. कर्ज या घटकामध्ये बैंकने विविध प्रकारच्या दिलेल्या कर्जांचा समावेश होतो. येथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, रप्त सेवक सहकारी बैंकने अल्पसूचना कर्ज कधीही दिलेली नाहीत, त्याच प्रमाणे हुंड्यांचा ठ्यवहारही केलेला नाही. ही पगारदार कर्मचार्यांची बैंक असल्याने या बाबी आढळत नाहीत.

तब्बत्यावरून असे दिसून येते की, या बैंकने झाडीसुरुवातीपासून रोख स्वरूपात पैसा मोठ्या प्रमाणात ठेवला आहे. अर्थात बैंकच्या गुंतवण्टूकी आणि बैंकने दिलेली कर्ज यांच्या तुलनेत तो अल्प आहे. रोखांचा व लाभता यात बैंकला समन्वय साधावयाचा असतो. बैंकडे १९६८-६९ साली ४४,१७७ रुप्ये एवढा रोख पैसा होता. आणि कालौधात तो सतत वाढतच गेलेला आहे. १९९१-९२ साली तो १,१२,२८,६९० होता. ही वाढ २५४ पटीची होती. रोख पैशाची एकूण मत्तेशी असणारी टक्केवारी पाहता, गुंतवण्टूकी व कर्ज यापेक्षा ती फारच कमी आहे. अर्थात ती जास्त नसाबीही, कारण ती जास्त नसेल तरच बैंकची लाभता वाढते. १९६८-६९ मध्ये एकूण मत्तेत रोख पैशाची टक्केवारी ३०.८५ होती. त्यानंतर १९७६-७७ पर्यंत ती कमी होत गेलेली आहे. त्यानंतरी तिच्यात चढउतार होत गेलेले दिसतात.

बैंकच्या मत्तेमध्ये यानंतर येणारा घटक म्हणजे गुंतवण्टूकी या संदर्भातील तपशील पाहता असे दिसते की, एकूण मत्तेशी गुंतवण्टूकीची असणारी टक्केवारी सुरुवातीस जास्त होती. परंतु कालौधात ती बरीच कमी झाली. याचा अर्थ बैंकने सावधण्णा बाळ्यून आपल्याकडील पैसा कोणत्याही प्रकारे

जोखमीच्या बाबीमध्ये अडकवावयाचा नाही अशी उभरदारी घेतलेली होती. बैकेच्या आर्थिक पायाला कमळुक्तपणा आणणा-या आर्थिक जबाबदा-या रथ्यावयाच्या नाहीत असाच हा विचार दिसतो. १९६८-६९ ते १९९१-९२ या काळात गुंतवणुकीची एकूण मत्तेशी असणारी टक्केवारी ११.०७ ते ४६.०५ या दरम्यान कमीआर्थिक होत राहिली.

**शेवटी विचार कर्जाचा.** तक्तावरून असे दिसून येते की, बैकेच्या एकूण मत्तेमध्ये सर्वार्थिक हिस्सा असणारा कर्ज हा घटक आहे. १९६८-६९ ते १९७४-७५ या काळात एकूण मत्तेतील कर्जाची टक्केवारी सातत्याने वाढतच गेली आणि नंतरच्या काळात मात्र तिच्यात चढउतार होत गेले. रोख पेसा आणि गुंतवणुकी यापेक्षा कर्जव्यवहारात बैकेने अर्थिक रस छोतला आणि ते साहजिकच आहे. रोख पेशाची टक्केवारी कमी होत असताना त्याचबरोबर कर्जव्यवहारांची टक्केवारी वाढत राहिलेली आहे.

सारांश, रयत सेवक सहकारी बैकेने २४ वर्षांच्या कालखंडात रोख पेशाच्या रूपाने राखली जाणारी मत्ता टक्केवारीत खूप कमी करून तो पेसा गुंतवणुकी आणि कर्जव्यवहार याकडे वळविला. हा सर्व तपशील साकल्याने लक्षात घेतल्यास रयत सेवक सहकारी बैकेने ताख प्रदत्तपेक्षा रोखेवा विचार अर्थिक केला आहे आणि बैकेच्या अस्तित्वाला धोका पोहोचणार नाही अशा पृथक्तीने नफा मिळविण्याचे मार्ग चोखाले आहेत असा निष्कर्ष निष्ठातो.

#### ५.७ बैकेच्या भविष्यकालीन योजना :

आतापर्यंतच्या अध्ययनामध्ये रयत सेवक सहकारी बैकेच्या आर्थिक व्यवहारांचा विचार केला आहे. त्या अनुषंगाने बैकेचे भांडवल, ठेवी, कर्ज, उत्पन्न सर्व, राखीव निधी इत्यादी घटकांचा विचार करण्यात आला. आता धोडे

भविष्याकडे पाहावयाचे. बैकेचे अधिका, काही संचालक आणि घ्यवस्थापक यांच्याशी चर्चा करू बैकेच्या भविष्यकालीन योजना कोणात्या आहेत याबद्दल माहिती घेण्यात आली. बैकेच्या भविष्यकालीन योजना पुढीलप्रमाणे आहेत.

#### ५.७.१ शाखा विस्तार -

"रयत सेवक सहकारी बँक" ही रयत शिक्षाण संस्थेतील कर्मचा-यांची बँक आहे. रयत शिक्षाण संस्थेच्या शौकाणिक शाखा म्हणजे प्राथमिक शाळा, प्राथमिक विद्यालये, उच्च प्राथमिक विद्यालये आणि महाविद्यालये संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात पसरलेल्या आहेत. बैकेचे मुख्य कार्यालय सातारा येथे असून १९८३ साली अहमदनगर, सांगली आणि पुणे येथे शाखा उघडल्या आहेत. परंतु रयत शिक्षाण संस्थेवा शाखाविस्तार पाहता बैकेच्या शाखा सूपच कमी आहेत. त्यामुळे बैकेने नवीन शाखा काढण्याचा प्रस्ताव रिहाऱ्ह बैकेकडे पाठीविलेला आहे आणि त्याचा पाठ्यपुस्तकावाही केलेला आहे. परंतु रिहाऱ्ह बैकेने अथाप नवीन शाखा काढण्यास परवानाऱ्यांनी दिलेली नाही. परवानाऱ्यांनी मिळण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्नशील आहे.

#### ५.७.२ कर्मचारी प्रशिक्षाण -

कर्मचारी प्रशिक्षाणासाठी बैकेने आतापर्यंत प्रयत्न केले आहेत. जास्तीत जास्त कर्मचा-यांना यापुढेही विविध ठिकाणी प्रशिक्षाणासाठी पाठविण्याचा प्रयत्न बैकेकडून केला जाईल.

#### ५.७.३ गुणी विधार्थ्यांसाठी -

दहावी आणि बारावी परीक्षेत रयत शिक्षाण संस्थेच्या प्रत्येक विभागात प्रथम आलेल्या विधार्थ्यांस आणि विधार्थिनीस बद्दिस वाटप,

त्यांच्या शाखेच्या मुख्याधापकांचा सत्कार, तसेच या परीक्षात मंडळामध्ये विषयात प्रथम आलेल्या किंवार्यना बद्दीस वाटप आणि त्यांच्या विषय शिक्षाकांचा सत्कार असा कार्यक्रम घेण्यात येतो. रपत शिक्षाण संस्थेतील दहावी आणि बारावी मध्ये संस्थेच्या प्रत्येक विभागात प्रथम येणा-या मुलाला व मुलीला प्रत्येकी स्मये २५१ चे पारितोषिक दरवर्षी बँकेमार्फत घेण्याचे ठरविण्यात आले आहे.

#### ५.७.४ इमारती व इतर -

रपत सेवक सळकारी बँकेची स्वतःच्या मालकीची इमारत नाही. सातारा येथील बँकेचे कामकाज रपत शिक्षाण संस्थेच्या मुख्य कार्यालय इमारतीमध्येच चालेते. सांगली, अहमदनगर, पुणे येथेसुधा बँक भाड्याच्या इमारतीमध्येच आहे. या सर्व ठिकाणी बँकेच्या स्वतःच्या मालकीची इमारत बांधण्याचा बँकेचा विचार आहे आणि त्या अनुशांगाने बँक इमारत निधीही साठवीत आहे.

सोने तारण कर्ज योजना चालू करण्याचा बँकेचा विचार आहे.

महाराष्ट्रातील सर्व पगारदार नोकरांच्या बँकांचा परिसंवाद आयोजित करण्याचा बँक विचार करीत आहे.

#### ५.८ स म रो प -

रपत सेवक सळकारी बँकेने आपला निश्चय आणि दक्षता याढारे आपल्या आर्थिक व्यवहारांचा विस्तार केला. त्या अनुषंगाने ठेवीचे संकलन केले. हळूहळू कर्जव्यवहार आणि गुतवणूक यामध्ये वाढ केली. खर्चावर आणि विशेषज्ञ: व्यवस्थापन खर्चावर, प्रथमपासून योग्य नियंत्रण ठेवले. उत्पन्न मिळविण्याच्या बाबतीत कोणतीही फिसाड्यार्ह केलेली नाही. परंतु

नफ्याकडे दुर्लक्षाही केले नाही. रास्तीव आणि अन्य प्रकारच्या निधीमध्ये गरजेनुसार वाट केली. अशा निधीमध्ये नेहमी चढती कमान आढळते. रोक्ता आणि लाभता यामध्ये योग्य मेळ घालत असताना सुरक्षितता टिकवून ठेवली हे तत्त्व बँकेने अगदी स्थापनेपासून ठेवल्यामुळे बँक कधीही खोवयात आली नाही.

• • • • •